# Chandni Machines Limited

### (FORMERLY KNOWN AS CHANDNI MACHINES PRIVATE LIMITED)

Regd. Office: 108/109.T.V.Industrial Estate, 52 S. K. Ahire Marg, Worli, Mumbai – 400 030.India
TeleFax No:022-24950328 Email: jrgroup@jrmehta.com, sales@cml.net.in
CIN: L74999MH2016PLC279940

Date: June 05, 2024

To,

The Listing Manager,
The BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400001

Scrip Code: 542627

Scrip Id: CHANDNIMACH

Dear Sir/Madam,

Sub: Public Notice through Advertisement

Pursuant to Regulation - 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Public Notice of First (1st) Extra-Ordinary General Meeting ("EOGM") of Chandni Machines Limited to be held on June 27, 2024 at 03:00 P.M. through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') which provides information on remote e - voting. The said Public Notice published in The Free Press Journal (English Edition) and Nav Shakti (Marathi Edition) Newspapers.

This is for your information and record.

Thanking You.

For Chandni Machines Limited

Jayesh R. Mehta

Chairman & Managing Director

DIN: 00193029

**ORNAMENTS** Notice is here by given that gold ornament pladge to the aaradhya swarna mutual benefit nidh ttd.to the following overdue / NPA gold loan accounts will be sold in private auction at the aaradhya swarna mutual benefit nidhi ltd. Premises on 10/06/2024 GL0155, GL0598, GL0780, GL0915, GL0932, GL0980, GL1041, Gl1085

GL1091, GL1223, GL1226, GL1275, GL1395, GL1427, GL1620, Gl1628. GL0343, GL0513, GL0547, GL0563, GL0700, GL0701, GL0777, Gl0860 GL0861, GL0931, GL0937, GL0954, GL1054, GL1060, GL1097, Gl1099 GL1105, GL1107, GL1108, Gl1109, GL1110, GL1111, GL1112, Gl1259 GL1353, GL1367, GL1376, GL1419, GL1437, GL1444, GL1475, GI1530 GL1605

Nallasopara - Gl.0689, Gl.0726, Gl.0790, Gl.0804, Gl.0805, Gl.0816, Gl.0823, Gl0825 GL0979, Gl1131, GL1172, GL1220, GL1238, GL1241, GL1242, Gl1257 GL1264, GL1266, GI1328.

Vasai East - GI1615

The branch manager may eccept /reject/postpone/cancel the auction without assigning any reson there of For other terms and condition contact the branch.

Branch manager/ aaradhya swarna mutual benefit nidhi ltd.

### **BOMBAY CLOTH MARKET COMPANY LTD.**

No.13, Shamaldas Gandhi Marq, Princess Street, Mumbai - 400 002. CIN: U74999MH1904PLC000194

## NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE AND **ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE IN LIEU THEREOF**

Notice is hereby given that the Company has been informed that the original share certificates no.387-388-389 for equity shares bearing distinctive no.387-388-389 standing in the names of Mr. Anilbhai J. Dani & Mr. Hemant A. Dani are reported to have been lost and not traceable. The Board of Directors will proceed to issue duplicate share certificate in lieu of the said certificate if no objection is received at the registered office of the Company within 15 days of the publication of this notice.

Date: 01-06-2024

By order of the Board, For Bombay Cloth Market Company Limited Pravin G. Mody Rajendra D. Negandhi (DIN: 01825149) (DIN: 02801846) Directors

### **Chandni Machines Limited**

Regd. Office: 108/109, T. V. Industrial Estate, 52 S. K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030 Office No: 022 - 35727035; Mobile No.: 9324802995 / 9324802991 Email: jrgroup@jrmehta.com; sales@cml.net.in; CIN: L74999MH2016PLC279940

# NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that the Extra- Ordinary General Meeting (EGM) of the members of Chandni Machines Limited ("The Company") will be held through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') on Thursday, June 27, 2024 at 3.00 P.M. to transact the business, as set out in the Notice convening the EGM. The Company has sent the Notice convening EGM on June 04, 2024 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the Circulars issued by the MCA vide General Circular No. 14/2020, 17/2020 0/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, 22/2020 dated 15th June, 2020 33/2020 dated 28th September, 2020 and 39/2020 dated 31st December, 2020 and Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021, circular no.02/2022 dated 5th May, 2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/1 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/ POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 to transact the Business as set out in the Notice dated 29th May. 2024 convening the EGM. The Notice convening the EGM is available on the website of the Company at www.cml.net.in, the website of BSE

Limited www.bseindia.com and on the website of CDSL www.e-votingindia.com.
Pursuant to the provisions of Section - 108 of the Act and Rule - 20 of the Companie Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation - 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the EGM using electronic voting system ("e-voting") provided by CDSL. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on (Thursday), June 20, 2024. ("cut-offdate")

The remote e-voting period commences on (Monday) June 24, 2024 (IST 09.00 A.M. and ends on (Wednesday) June 26, 2024 (IST 5.00 P.M.) During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who has joined in the EGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the EGM. The Members who have cast their votes by remote e voting prior to the EGM may also attend/participate in the EGM but shall not be entitled to cast their votes again.

Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting & for registering their e-mail ids are requested to send required details and documents as described in the EGM Notice to Company's e-mail ID compliance@cml.net.in or to RTA e-mail ID support@purvashare.com.

M/s. SPKG&Co. LLP, Chartered Accountants, Mumbai (FRN: W100235) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the 'remote e-voting' process and voting at the EGM, in a fail and transparent manner.

The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company at www.cml.net.in and on the website of CDSL www.e-votingindia.com nmediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by hir in writing.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending a request to -votingindia.com However, if he/she is already registered with CDSL for remote voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

n case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at https://e-voting@cdslindia.com. //under help section or contact 022-23058738, 022-23058542/43 and 1800 22 55 33 mail: e-voting@cdslindia.com or afore said number By the order of the Board

Date: 29th May, 2024. Place: Mumbai

Name of the Borrower/Co-

PLACE:- KALYAN, DATE:- 04.06.2024

Name of the Borrower(s)/ Loan Account Number

Soni Rakesh Pandit &

Rakesh R Pandit-LBNAG00002414708

Arihant Agro/ Mrs.

Khiwasara/ 109705002381 &

Madhu Rameshchandra

Khiwasara/ Mrs Priyanka Gaurav Khiwasara/ Mr. Gaurav Ramesh

Date: June 05, 2024 Place: Raigad & Nagpur & Yavatmal

nana B Vohra

07-03-202

Account No.

HOU/KLN/0

823/114873

KALYAN

#### PUBLIC NOTICE

ISHWARA PUTHRAN AND Mr. NITIN PUTHRAN Owner of Flat No. B/74 KALPANA: Shree Mahalakshmi Co-oc Andheri West, Mumbai – 400 058 having 5 shares bearing distinctive Nos. from 1196 to 1200 (both Inclusive) and Share certificate No. 240 And Register No. 240 issued on 10th February 1967. Any other person having any right, title, interest, claim or demand in respect of said flat whatsoever is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof to the undersigned within 10 days from the publication to the HON. SECRETARY, SHREE MAHALAKSHMI CO-OP HOUSING SOCIETY LTD, VEERA DESAI ROAD, ANDHERI WEST, MUMBAI -Sd/-

Mrs. Seetha I Puthran Mr. Manoj I Puthran Dt: 05/06/2024 Mr. Nitin I Puthran

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerne that, our client Mr. Vipul Nalanda Ovha and Ms. Minal Gautam Mhaiskar i negotiating to purchase from **M/s Manmohan HUF** (Present Owner of the Flat) i.e. Flat No. 1501. admeasurii 113.04 Sq. Mtrs. Carpet area of thereabouts, located on the 15th Floor the Tower B of the Building known a 'Ashford Royale", situated at S. Samue Marg, Nahur (West), Mumbai - 400 078 nereinafter for the sake of brevity referr (hereinanter for the sake of brevity referred to as "the said Flat") along with right to use Two Car Parking Space Bearing Nos. B-421 (Upper) & B-421 (Lower) (herein after referred to said apartment premises) together with benefit/privilege of Common Area and Facilities and Limited Commo areas and facilities appurtenant to the said Flats/Apartments free from all encumbrances of whatsoever nature. pank/s, financial institution, non-banking

All persons/entities including individuals Hindu Undivided Family, companies inancial institutions, association of ersons or body of individuals wheth incorporated or not, lenders and/o creditors, having any objection, claim demand, right, title, benefit and/or interes in respect of the aforesaid Flats o in respect of the aforesaid riats of whatsoever nature by way of sale mortgage, gift, lien, charge, lease sublease, relinquishment exchange, partition, trust, inheritance succession, maintenance tenancy, subenancy, will, covenant, occupation ossession, easementary, allotment o possession, easementary, allottment of therwise through or on behalf of above named owner, inform the undersigned at heir office at A-Wing, 101, Sai Krup Premises, Sector 12, Plot No. D-68 Kharghar, Navi Mumbai - 410 210 alongwith documentary proof thereof failing which, such claim or right shall be deemed to have been abandoned, waived released, relinquished and/or forfeited and sale shall be completed and no claim wil dvocate for the Purchaser

dvocate Vithal Mahajar mail: adv.mahajan123@gmail.com contact - 8879646123 Date: 05/06/202

#### **PUBLIC NOTICE**

Shri Sampat D. Durgade, a joint member of Mahesh Darshan Co-op. Housing Society Ltd., Link DTVlart Kandarpada, Dahisar (West) Mumbai-400068 holding Flat No A 301 and shares 041 to 045 under Share Certificate No. 10 and also holding a Room No. 1 in Azad Kutir SRA Sahakar Gruhnirman Sanstha (Proposed) Teen Dongri, Azad Nagar, Near A 1 Bakery, Goregaon (West) Mumbai 400 062 expired on 09.03.2023. His son Dr. Anand Sampat Durgade made application to the said Mahesh Darshan CHS Ltd. for the transmission of the 50% share of rights, title and interest of the said deceased in the said Flat No. A 301 and the tenancy rights of the said deceased in respect of the said Room Premises No. 1 in Azad Kutir SRA Sahakar Gruhnirman Sanstha to his name. Claims and objections, it any, are invited by the said Society against the proposed transmission. The same should be lodged either with the Hon. Secretary of the said Societies or at the office of Shri P. C. Thomas, Advocate, Shop No. 10A, Estee Apartments, Saibaba Nagar, Borivli (West), Mumbai-400092 within 14 days, with supporting documents. if any, failing which needful will be done.

(P. C. THOMAS) ADVOCATE HIGH COURT Place : Mumbai

Flat No. 302, 3rd Floor, Shreeji

Complex, Near Nirman Nagari, Near Railway Station Towards Karjat Platform, Neral, **Thane**, **Maharashtra** -**410101** 

AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LTD.

Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs)

February 06, 2024

16,74,218.13/-

February 16, 2024

Rs. 2,98,55,914.00/-

Sincerely Authorised Signatory For ICICI Bank Ltd.

Branch

Nagpur

Yavatma

Jayesh Ramniklal Mehta Date: 04.06.2024

Date of

30-05-2024

Chandni Machines Limited Chairman & Managing Director (DIN: 00193029)

Regd. Office: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.g. Marg, New Delhi-110001, Ph: 011-23357171, 23357172, 23705414, Website: www.pnbhousing.com

Finance Limited Kayan Branch Office: Shelar Park, Building No. 5, Office No. 1, Third Floor, Swami tirth, Kadakpada Cir, Kalyan West, Maharashtra - 421301

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred unsection 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has take possession of the propertyles described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 (

The borrower's in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/les and any dealing with the property/les will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Rs. 22,47,436.51

(Rupees Twenty Two Lakhs Forty Seven Thousand Four Hundred Thirty Six And Fifty One Paise Only) as on 07-03-2024

**SYMBOLIC POSSESSION NOTICE** 

Ranch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201- B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the

date of receipt of the said Notice.

Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Description of Property/

**Date of Symbolic Possession** 

Flat No. 107, 1st Floor, B Building, Greenfield, Khasra No. 87, 88, 89 A/ 2, 89B, P. H. No. 46, Mouza Wagdara, Taluka Hingna, Near Babasaheb Kedar Sut Girni, Maharashtra, Nagpur- 441 110/

Layout Plot No.11, Servey No.16/1, Kasbe Yavatmal, Dhamangaon Road, Besides Hotel Delhi Darbar, Tal. & Dist. Yavatmal,

Maharashtra- 445001 / May 30, 2024

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

May 31, 2024

Notice is hereby given by Mrs. SEETHA ISHWARA PUTHRAN W/O of Late ISHWARA PUTHRAN, Mr. MANOJ

Neeraj Doshi' in the said Agreement dated 31.12.2020. All persons having any objection due to incorrect spelli of name of the said Mr. Niraj Prakash Doshi and incorrec spelling of husband's name of Mrs. Nisha Niraj Doshi and or all persons having any claim in respect of the said Flat, b way of sale, exchange, mortgage, charge, inheritance, devis bequest or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with documenta proof to the undersigned within 15 days from the date of publication of this advertisement hereof, failing which, any such claims shall be disregarded and shall deemed to ha been waived and / or abandoned.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to all concerned for Information

Public that Mr. Niraj Prakash Doshi and Mrs. Nisha Ni

Noshi by the Agreement for Sale dated 31.12.2020 registers

under No. BRL-2/3588/2021 on 19th March, 2021 executed

with Rajesh Real Estate Developers Private Limited, the

have purchased a Flat viz. Flat bearing No. 3213 situated of

the 32<sup>nd</sup> floor of Wing B of the building presently known as

'White City' situated at Akurli Road, Kandivali (East)

Mumbai-400 101, alongwith permanent 3 car parking slots

bearing Nos. GO131, GO132A & GO132B in the level of the building

beneath B Wing, (bereinafter collectively referred to as

'the said Flat'). Name of Mr. Niraj Prakash Doshi is wrongly

snelled as 'Mr. Neerai Prakash Doshi' and husband's nan

of Mrs. Nisha Nirai Doshi is wrongly spelled as 'Mrs. Nisha

MRS. POONAM SALASKAR, Advocate 01, Prathamesh Residency, Deoolwadi, Chakala Andheri (East), Mumbai-400 099

Dated 5th day of June, 2024.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that My Client is intending to acquire the flat described in detail in the Schedule as below along with all its rights, titles and interests, free of encumbrances, in the scheduled property and is investigating the title of the said flat belonging to and be dealt by Mrs. Manju Amitabh Gupta of the entire flat and all rights referred to in the Schedule hereunder writter and are in possession of the same;

Any persons having any maintainable right title, interest, claim or demand whatsoever i respect of the said flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust muniment, inheritance, possession, lease lien maintenance easement devise heques encumbrance or otherwise howsoever are ereby requested to make the same know in writing by SPAD/RPAD (together and supported with Notarially certified true copies only of documentary evidence in suppor thereof) to the undersigned within 15 days from the date of publication hereof, failing which the investigations will be complete without any reference to any right, title and claim, if any, which shall deemed to have been waived and/or abandoned withou further notice.

Flat No. 5 admeasuring 725 sq. ft Carpet are on the 1st Floor Moonstone Apartments Co operative Housing Society Limited, Plot No 65-E of TPS IV, C.T.S No. G/575, Village Bandra-G, District Mumbai Suburban, situate at Linking Road, Santacruz West, Mumba 400 054 along with 5 shares of Moonstone Apartments Co-operative Housing Society Limited of Rs. 50/- (Rupees Fifty only) each bearing Distinctive No. 6 to 10 (both inclusive) bearing share certificate No. 52 date

SCHEDULE

Dated this 05th day of June 2024 Chambers of Prakkash Rohira Advocate Bombay High Court Unit No. 1, Amrit Bhavan, 65-D, Linking Road, Santacruz West, Mumbai 400054.

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that our client is negotiating to purchas from SUNLIGHT DEVELOPERS AND REALTORS LLP (Vendor) all their right title and interest in respect of the

Scheduled Premises. Any person having any claim against, in to or upon the said Premises relating thereto or any part thereof by way of sale exchange, lease, license, trust, lier inheritance, attachment, lis pendens mortgage, charge, gift, possession o otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at their office at Swagatam, 4th Floor, Plot No. 141, S.V. Road, Opp. Khar Police Station, Khar (West), Mumbai-400052, within 11 days from the date hereof failing which our client shall complete the transaction without reference to the claim and/or objection and the claim and/or objection, if any, shall be considered a

#### waived and/or abandoned. SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the said Premises)

Premises being Bare Shell Unit No 703 admeasuring 586 square feet carpet area (RERA), (excluding area of balcony/ies) on the 7th floor in Wing B of the New Building known as "81 CREST" standing on the all that piece and parcel and parcel of land bearing CTS No.G/317 and G/318 aggregate admeasuring 1702.90 square meters of Revenue Village Bandra, being, lying and situate at Linking Road Santacruz (West), Mumbai -400 054 consisting of (i) all that piece or parcel of land admeasuring 1035 sq. yrds equivalent to 865.4 sq. mtrs. bearing Final Plot No.81/C, T.P.S. II, corresponding to C.T.S. No.G/317 of Village Danda (Bandra situated at Linking Road, (West). Mumbai 400 054, Taluka Andheri in the Registratio District and Sub-District of Mumbai Suburban ("Sorriso Land") and (ii) all that piece or parcel of land admeasuring 837.5 so mtrs or thereabouts bearing C.T.S. No.G/317 of Revenue Village Bandra being, lying and situate at Linking Road, Santacruz (West), Mumbai -400 054 "Sunlight Land")

Dated this 4th day of June, 2024 For Divya Shah Associates

#### PUBLIC NOTICE **PUBLIC NOTICE** Shrimati Edna Coelho a Joint Member of the Evening Glory CHS Ltd. Having, address a Raheja Vihar, Tunga Village, Chandivali Notice is hereby given that Mr. Sujit Kumar Sumant Roy a member of the

Mumbai -400072 and holding flat No 615 in Wing of the society, died on 10/02/2024 without making any nomination The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims, objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of th deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/ property of the societ shall be dealt with in the manner provide the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society between 11.00 A. M to 3.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expir For and on hehalf of

Hon. Secretary

Place: Mumbai , Date: 05/06/2024

Next Date - 20-06-2024 IN THE COURT OF HHJ S. P. SAVASKAR, C.R. - 2, FAMILY COURT, BANDRA (E), MUMBAI PETITION NO. A-461 OF 2023 ... Petitione Mrs. Renu Rahul Naidu

The Evening Glory Cooperative

**Housing Society Ltd** 

Mr. Rahul Krishna Naidu ... Responden

Vr. Rahul Krishna Naidu, R/s. At-B/06. Denzil Apartments. Ground Floor, 3rd Cross Lane, Lokhandw Complex, 4 Bungalows, Mumbai - 400053 TAKE NOTICE THAT the Petitioner above named has filed a petition divorce U/s, 13 (1 (i-a) & (i-b) of Hindu Marriage Act, 1955 TAKE FURTHER NOTICE THAT the petition is fixed for on 20th June 2024 at 11.00 a. m sharo in Family Court No. 2. at Bandra Mumbai or before any other Hon'ble Judge presiding in the Family Court at Bandra Mumbai assigned charge of the said Cour No. 2 when you are required to appear person and file your Written Statement and default of your doing so, the Hon'ble Judge, Family Court will proceed to hear the said petition, against you Ex-parte and pronounc

THIS NOTICE IS ORDERED by Hon'ble Judge, presiding in Court No. 2, on 14th March, 2024. Given under my hand and Seal of this

Court, Dated this 29th day of May, 2024. Sd/-SEAL) Family Court, Bandra (East) Dy. Registrar, Mumbai 400 051.

NOTICE is hereby given on behalf of my client that I am investigating the title of Mr. Deepak Kamalakar Rao to the premises bearing Office No. 3-B on 3rd Floor, Navratna Co-op. Hsg Society Ltd situated at Dr. D.D. Sathe Marg, Prathana Samaj, Girgaon, Mumbai-400004 admeasuring 150 sq.fts. carpet area alongwith 5 (five) shares of Rs. 50/each bearing distinctive Nos. 111 to 115 (both inclusive) under share certificate No. 23 standing on land bearing C. S. No 1351 of Girgaon Division.

Baroda, Bhandup (West), Mumbai

400 078 and holding Flat No. 601 in

the B-Wing of the building of the

Society, has reported to the Society

that the Original Share Certificate

bearing No. 073 for 10 (Ten) Shares

bearing Nos. From 721 to 730 has

been lost/misplaced and application

The Society hereby invites claims and

objections from claimants/objector or

objectors for issuance of duplicate

Share Certificate within the period or

14 (fourteen) days from the publication of this notice, with copies

of such documents and other proofs in

support of his/her/thei

claims/objections for issuance of

duplicate Share Certificate to the

Secretary of Devdarshan Co-on

Society, at Station Road, Near Bank of

Baroda, Bhandup (West), Mumbai

400 078, if no claims/objections are

received within the period prescribed

above, the Society shall be free to

issue duplicate Share Certificate in

such manner as is provided under the

Date: 05-06-2024, Place: Mumbal

**PUBLIC NOTICE** 

bve-laws of the Society.

Mr. Sujit Kumar Sumant Roy

Applicant Name :

has been made for duplicate

Share Certificate.

All persons having any claim in respect of the above referred premises whether by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at 2nd Floor, Mantri Building, Above Lenskart, Opp: Girgaon Church, Girgaon, Mumbai-400004 within 14 days of this notice, failing which, all such claim of such person/s, if any, will be deemed to have waived and/or

Dated this 5th day of June, 2024 Mukesh Jain Advocate

# Vakrangee N VAKRANGEE LIMITED

Vakrangee Corporate House, Plot No.93, Road No.16, M.I.D.C. Marol Andheri East, Mumbai Maharashtra-400093. CIN: L65990MH1990PLC056669; Phone: 02267765100; Devdarshan Co-op Society having Email id - info@vakrangee.in; Website:- www.vakrangee.in address at Station Road, Near Bank of

NOTICE TO SHAREHOLDERS For transfer of shares to the Investor Education Protection Fund (IEPF) Authority. Notice is hereby given to the shareholders of the Company, pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund)] Rules, 2016 notified by Ministry of Corporate Affairs which came into effect from September 07 2016 and subsequently amended from time to time, that the Equity Shares of the Company in respect of which Dividends have not been paid or claimed by the shareholders for Seven (7) consecutive years or more have to be transferred to the

nvestor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government. The Company has sent communication to all the concerned Shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority as per the aforesaid Rules requesting them to encash the unclaimed dividend on or before October 18, 2024. A list of such shareholders, who have not encashed their dividends for sever onsecutive years or more and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account, has been displayed on the Company's website https://www.vakrangee.in, news\_announcements.html The Members may note that, if for what so ever reason if any member fails to claim

he dividend for previous seven consecutive financial years before October 18, 2024 the Company will transfer the shares to the IEPF, without any further notice.

According to the Rules the shares transferred to IEPF, including all benefits

accruing thereon, if any, can be claimed from the IEPF after following the procedure

For any clarification on the matter, please contact the Company's Registrar and Transfer Agents: M/s. Bigshare Services Pvt. Ltd., Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400093.

By Order of the Board For Vakrangee Limited

Place: Mumbai Date: 05.06.2024

Sachin Khandekar Company Secretary

र्वेक ऑफ़ बड़ीदा Nallasopara Branch:- Shop No-52-59, Civic Center, Station Road. Nallasopara West, Tal. Vasai, Dist. Bank of Baroda Palghar-401203, Tel.: 0250-2407705/7706 Email: nalaso@bankofbaroda.com, Web: www.bankofbaroda.com

### NOTICE (For Immovable Property)

Whereas. The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 21.03.2024 Under Section 13 (2) of Kules, 2002 issued a Demand Notice dated 21.03.2024 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower M/s. Kasim Binding Works, Proprietor: Kasim Sabir Shaikh. (Borrower) & Mr. Tanveer Iqbal (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 30,95,396.67/- (Rupees Thirty Lakhs Ninety Five Thousand Three Hundred Ninety Six And Sixty Seven Paisa only) as on 17.03.2024 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 31st day of May of the Year 2024. The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public

in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower M/s. Kasim Binding Works, Proprietor: Kasim Sabir Shaikh. (Borrower) & Mr. Tanveer Iqbal (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs.30,95,396.67/- (Rupees Thirty Lakhs Ninety Five Thousand Three Hundred Ninety Six And Sixty Seven Palsa only) as on 47,03,204 and intent thoronson. The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of

time available to redeem the secured assets Annexure-I-Description of the immovable Property

Flat No. 103 "A" Wing, Dange Complex, Tower No. 1, Nr. Orchid Hiogh School, opara (W) Dist. Palghar 401203. Date :- 31.05.2024

Place :- Nallasopara **PUBLIC NOTICE - SALE NOTICE** 

Authorised Officer, Bank Of Baroda

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that, we on behalf of our client, are investigating the title of Kamal Kumar Bhageria residing at 702, Aakansha Tower, Panchmarg, Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai – 400 061 owner of the immovable property more particularly described in the SCHEDULE hereunder written (herei referred to as "Schedule Property"). Any person/s, entity, firm, institution (corporate or otherwise) having any claim/

any right, title, interest, share, benefit, pending litigation, objection, claim or demand of any nature in or upon the Schedule Property or any part thereof, the same may be brought to the notice of the undersigned in writing together with all details of the right, title. interest, claim, pending litigation or demand made together with supporting ocuments within fourteen (14) days from the date of this notice, failing shall be presumed that the title of the Owner with respect to the Schedule Property is clear, marketable and free from encumbrances of any kind whatsoever and no person has any right, title or interest of any nature whatsoever in the Schedule Property or any part thereof. Claims or alleged interest, if any, which are not received within fourtee (14) days from the date of publication of this notice shall be deemed to have bee waived and disregarded for all intents and purposes and shall not be binding on ou

# **SCHEDULE**

(Description of the Schedule Property)
Unit No.1219 admeasuring 823 sq.ft. carpet area situated on 12th floor of the building together with exclusive right to use 2 (Two) car parking spaces located in automate car parking spaces located in the building known as 'One BKC' comprising basements, ground and 20 (Part) upper floors, standing on Plot No. C-66, situated in 'G' Block within the Bandra-Kurla Complex and being situate and lying in part of CTS No. 4207 in the Revenue Village of Kole Kalyan, Taluka Andheri, Registration Sub District of Bandra and Registration District of Mumbai Suburban.

JPS Legal

308 B, The Capital, G Block Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 Email ID: jimeshshah@gmail.com



Santacruz West Branch- Sahil Building, 31, S.V. Road, Santacruz West, Mumbai 400054 Email:-bmmsro2151@centralbank.co.in

# POSSESSION NOTICE (For Immovable Property) [See Rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized officer of the Central Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules,2002 issued Demand Notice dated 12/01/2024 calling upon Borrows Rules, 2002 issued Demand Notice dated 12/01/2024 calling upon Borrower/
Guarantor Ms.Suchita Suryamurty.K (Probate Holder of Mr.Nityanand
Sivram Rao (Borrower) Ms.Suchita Suryamurty.K, (Probate Holder of
Mrs.Shardha Rao, (Guarantor) to repay the amount mentioned in the notice
being Rs.1,25,33,414.90 (Rupees One Crore Twenty Five Lakhs Thirty Three
Thousand Four Hundred Forteen And Paise Ninty Only) as on 12/01/2024
plus further Interest to be compounded on monthly basis and other charges due
till date of payment, within 60 days from the date of receipt of the said notice.

till date of payment. Within but days from the date of receipt of the said notice. The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Act read with rule 8 on this 01st day of june of the year 2024.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Central Bank of India for an amount of Rs.1,25,33,414.90 (Rupees One Crore Twenty five lakhs thirty three thousand four hundred forteen and paise ninety only) as on 12/01/2024 and further interest thereon at the contractual rates and other charges thereon till the date of payment. The Borrower's attention is invited to Provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of Immovable property: Flat No. 501, 5th floor, Neo Pearl CHSL., Yagnik Nagar, Jai Bhavani Mata Road Andheri West, Mumbai – 400 058. Sd/-

Authorised Officer, DATE: 01/06/2024 **Central Bank Of India** PLACE: Mumbai

### MOTILAL OSWAL HOME LOANS

# **Motilal Oswal Home Finance Limited**

CIN Number :- U65923MH2013PLC248741 Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Savani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email: hfquery@motilaloaswal.com. Branch Office: Shop No. 501, 5th Floor, M.V.Plaza, Survey No.254, 252, Above ICICI Bank, Nr Railway Stn. Virar (E) 401305, Maharashtra.:- Rakesh Manohar Kandare - 9967337288 & Pandurang Dagdu Jadhav –9372704929

#### **PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE** E-Auction Sale Notice of 15 Days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and to the borrowers/guarantors/mortgagors in particular, that the under mentioned property mortgaged to Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of "online e-auction" for recovery of dues and further interest, charges and costs etc. as detailed below in terms of the provisions of SARFAESI Act read with Rules 8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002) through website motilaloswalhf.com"as per the

Borrower(s) / Guarantor(s) / Loan Account  Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price, EMD & Last Date of Submission of EMD	Date and time of E-Auction	
LAN: LXVIR00315- 160016228	Flat No 202, 2nd Floor Saidham Building No 1, A Wing Sonarpada, S. No 4, H. No 3b/2	Reserve Price: Rs.1000000/-(Ten Lakh Only)	Date: 25-06-2024 11:00 Am to 05:00	
SHANKAR NIMBALKAR Thousand Five Co-Borrower: Hundred Two SHUBHANGI SANDIP Only)	0 0 Nr Shankar Rao Vidyalaya 421201	EMD: Rs. 100000/- (One Lakh Only)	Pm (with unlimited extensions	
NIMBALKAR	Kalyan Thane Maharashtra	Last date of EMD Deposit:24-06-2024	of 5 minute each)	

Terms and Conditions of E- Auction:

1. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may visit to the Web Portal: https://BestAuctionDeal.com of our e-Auction Service Provider M/s. GlobeTech Infosystems Private Limited for bidding information & support, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online. The interested buyers may go through the auction terms & conditions and process on the same portal and may contact to Rakesh Manohar Kandare - 9967337288 & Pandurang Dagdu Jadhav –9372704929, details available in the above mentioned Web Portal and may contact their Centralised Help Desk: +91 98100 89933, +91 124 44 70 855, E-mail ID: Care@BestAuctionDeal.com.

Place: Maharashtra Date:05.06.2024

**Authorised Officer** Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited)

# Tursuant to action initiated by the Asset Reconstruction Company (India) Ltd.

(ARCIL) against "Borrower" hereunder, under the provision of SARFAESI Act and exercise of the powers therein the AO has taken possession of the Immovable roperty / Secured Asset mentioned herein below and is in process of the selling th same by way of public auction. The Borrower has been instructed to remove the belongings / files consisting of certain

locuments (inventory) lying at the said premises vide a notice dated 13th march 2024 vithin 7 days in the presence of Authorised Officer. However, the Borrower has failed to do so and in circumstances, ARCIL is constrained to dispose off the same within 7 day from this public notice with no further intimation to the borrower and any other part No claim from borrower or any other party pertaining to any loss or damages will be accepted after the disposal of belongings / files containing documents (inventory).

l	Loan Account Number	Name and address of Original Borrower	Movable lying at the secured Assets below	Trust Name
ı	0064510	Simco Paints Industries,	Available at Secured Asset	Arcil-Retail
ı	0000620	Flat No. 8, Plot 279, Sachit	"All that piece and parcel	Loan
ı		Niwas, Sector 28 Vashi,	of the property situated at	Portfolio-
ı		Navi Mumbai, State-MH,	Flat No. 8, Plot 279, Sachit	022-A-Trust
ı		Pincode - 400703	Niwas, Sector 28, Vashi,	
ı			Navi Mumbai, State-MH,	
ı			Pincode - 400703.	

Place: Mumbai Date: 05.06.2024

**Authorized Office** Asset Reconstruction Company (India) Ltd.

**ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD.** CIN No.: U65999MH2002PLC134884 • Website: www.arcil.co.in Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West) Mumbai - 400028. Tel. No.: 022-66581300.

Branch Address: Office No. 704, 7th Floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marc Opp. Mulund Post Office, Mulund (West), Mumbai - 400080. Tel. No.: 7208498890

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56,5th Floor Free Press House Nariman Point, Mumbai -400021 Tel: -022-61884700 Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc PEGASUS PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION

Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrowei

nd Co-Borrower(s) that the below described secured assets being immovable propertie nortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private Limite acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1 (Pegasus), having beer assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by RBL Bank Ltd. vide Assignment Agreement dated 31/03/2021 under the provisions of the SARFAE-SI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAE-SI Act and Rules thereunder on "As where is", "As is what is", and "Whatever there is" basis with all known and unknown lia ilities on 11/07/2024.

he Authorized Officer of Pegasus has taken Physical Possession of the below described secured assets being immovable properties on 08/03/2024 under the provisions of the SARFAESI Act an THE DETAILS OF AUCTION ARE AS FOLLOWS:

1112 2 17 112 2 17 17 17 17 17 17 17 17 17 17 17 17 17			
Name of the Borrower(s) & Co- Borrower(s):	a) Sigma Techinfra Solutions (India) Pvt. Ltd. (Borrower) b) Mr. Sanjay Shesherao Gaikwad (Co-Borrower) c) Mrs. Sujata Sanjay Gaikwad (Co-Borrower)		
Outstanding Dues for which the secured assets are being sold:	Rs.6,39,54,682.48/- (Rupees Six Crores Thirty Nine Lakhs Fifty Four Thousand Six Hundred Eighty Two And Paise Forty Eight Only) as on 10/09/2021 as per notice under section 13(2) of SARFAESI Act.		
	(Rs. 8,98,17,000 (Rs. Eight Crores Ninety Eight Lakhs Seventeen Thousand Only) as on 21/02/2024 plus interest at the contractual rate and costs, charges and expenses thereon w.e.f. 22/02/2024 till the date of payment and realization.)		
Details of Secured Asset being Immovable Property	Mortgaged by:- Sigma Techinfra Solutions (India) Pvt. Ltd. Combined Office premises bearing no. E-204 adm. 1122 sq. ft. along with 2 (two) car parking spaces bearing nos. 69 and 70 in the P4 level,E-205 adm.		

hich is being sold:

804 sq. ft. along with 2 (two) car parking spaces bearing nos. 71 and 72 in the P4 level, E-206 adm. 805 sq. ft. or thereabouts along with 2 (two) ca parking spaces bearing nos. 73 and 74 in the P4 level on the second floor of the building known as "Eastern Business District" (formerly known as Magne Mall,) standing on the plot of land bearing CTS no. 372 (part), and CTS no. 372/1 to 372/65 (part) of the plot of the City Survey Kanjur situate, lying and

peing at Lal Bahadur Shastri Marg, Bhandup (west), Mumbai 400078 CERSAI ID: Security Interest Id - 400029275559

	Asset Id - 200029226865
Reserve Price below which the Secured Asset will not be sold (in Rs.):	Rs.5,16,16,000 (Rupees Five Crores Sixteen Lakhs Sixteen Thousand Only)
Earnest Money Deposit (EMD):	Rs. 51,61,600 (Nine Fifty One Lakhs Sixty One Thousand Six Hundred Only)
Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and value	Society Dues: Rs.8,67,587 as on 31.03.2024
luanastian of	24/00/2024 historian 02:00 m as to 05:00 m as

spection of 21/06/2024 between 03:00 p.m. to 05:00 p.m. roperties: Ms. Prerana Adhav 8879802170 ontact Person and hone No 10/07/2024 till 4:00 pm ast date for submis-

Borrower(s) under Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. or the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i.e ttp://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://sarfaesi.auctiontiger.net or contact service provider E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidde upport Nos: Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: support@auctiontiger.net befor

AUTHORISED OFFICER Pegasus Assets Recor

Pegasus Assets Reconstruction Private Limite (Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1

# sion of Bid: Time and Venue of E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctiontiger.net on 11/07/2024 from 11.00 a.m. to 12.00 p.m. Bid Opening: This publication is also a Thirty (30) days' notice to the aforementioned Borrower(s )/ Co

ubmitting any bid. Place: Mumbai Date: 05/06/2024



# एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

शेड्युल्ड कमर्शियल बँक

नोंदणी. कार्यालय : १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१. (सीआयएन : एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

### सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ''सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२'' च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदार/सह–कर्जदार/गहाणवटदार/हमीदार (एकत्रित ''कर्जदार' असा उल्लेख) यांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानुसार गहाण मिळकती/तारण मत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल, त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना मागणी सूचना तारखेपासून ६० दिवसांत पढील व्याज आणि खर्चासह संपूर्ण कर्ज रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्राधिकृत अधिकारी सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतुदीन्वये खाली दिल्यानुसार गहाण मिळकत/तारण मत्तेचा विक्रीकरीता कब्जा घेण्यास मुक्त राहतील. कर्जदारांनी नोंद घ्यावी की, सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर सदरहू ॲक्ट, २००२ च्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोच्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा तारण मत्तेचे हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२, अधिनियमाच्या कलम १३(८) सहवाचता नियम ३(५) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे की, कर्जदार लिलाव सूचनेच्या प्रकाशनापूर्वी संपूर्ण थकबाकीचा भरणा करून त्यांची तारण मत्ता विमोचित करण्यासाठी हक्कदार आहेत, जी

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार/	कलम १३(२) अन्वये मागणी	गहाण मिळकतीचे
हमीदाराचे नाव / कर्ज खाता क्र.	सूचनेची तारीख आणि रक्कम	वर्णन
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११८०३३४२२, देशमुख मसाला स्टोअर्स त्याच्या मालकाद्वारे वनिता देशमुख (सह-कर्जदार), निलेश देशमुख (सह-कर्जदार)	०८-मे-२४ इ.१३,५४,१४५/- इ. तेरा लाख चौपन्न हजार एकशे पंचेचाळीस मात्र ०६-मे-२४ रोजीस	मिळकत येथे स्थित शॉप क्र.१६, तळ मजला, अश्वमघे अशा ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.१८, सेक्टर ८, खांडा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई, जिल्हा रायगड, महाराष्ट्र मोजमापित ७.७० चौ.मी.
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०७३१२११२४२, एसपीएस मॉडफिकेशन (कर्जदार), सत्यजीत महादेव पाटील (सह-कर्जदार), महादेव दादासो पाटील (सह-कर्जदार), प्रतिका राजेंद्र सूर्यवंशी (सह-कर्जदार), मंगल महादेव पाटील (सह- कर्जदार)	०८-मे-२४ रु.५२,५९,२२६/- रु. बावन्न लाख एकोणसाठ हजार दोनशे सहवीस मात्र ०६-मे-२४ रोजीस	(मिळकत १) मिळकत येथे स्थित सीटीएस ५१६६/३९ सल्हें क्र.२२५/२ए, एसटी कॉलनी, संजय नगर, मिराज आणि कुपड सिटी कॉपोरेशन, ता-मिराज, जिल्हा- सांगली, महाराष्ट्र <b>मोजमापित १८७.१ जो.मी.</b> (मिळकत गेथे स्थित सीटीएस ५१६६/३८ सल्हें क्र.२२५/२ए, एसटी कॉलनी, संजय नगर, मिराज आणि कुपड सिटी कॉपोरेशन, ता-मिराज, जिल्हा- सांगली, महाराष्ट्र <b>मोजमापित ९९.४० जौ.मी.</b>
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१३५७३८२३९, पवन एंटरप्राइज त्याच्या मालकाद्वारे, आर के स्टील्स त्याच्या मालकाद्वारे श्रीम. कोशी अशोक लाल आणि पवन (सह-कर्जदार), पवन अशोक किष्णानी आणि (सह-कर्जदार), श्रीम. कोषी अशोक (सह-कर्जदार)	२५-एप्रिल-२४ रु.७२,१७,०५५/- रु. बाहत्तर लाख सतरा हजार पंचावन्न मात्र २४-एप्रिल-२४ रोजीस	मिळकत येथे स्थित प्लॉट क्र. ई-५१/१, फॅक्टरी सह एकत्रित, बिल्डिंग मुरबाड इंडस्ट्रेल एरिया, गाव मुरबाड, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र मोजमापित ९०० चौ.मी.

PUBLIC NOTICE Notice is nereby given to all concerned hat, our client **Mr. Vipul Nalanda Ovha** 

negotiating to purchase from M/s Flat) i.e. Flat No. 1501, admeasuring 113.04 Sq. Mtrs. Carpet area of hereabouts, located on the 15th Floor in thereabouts, located on the 15th Floor in the Tower B of the Building known as "Ashford Royale", situated at S. Samuel Marg, Nahur (West), Mumbai - 400 078 (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Flat") along with right to use Two Car Parking Space Bearing Nos. B-421 (Upper) & B-421 (Lower) (herein after referred to said anartment premises) eferred to said apartment premises ogether with benefit/privilege of Commo Area and Facilities and Limited Commo areas and facilities appurtenant to the saic Flats/Apartments free from al encumbrances of whatsoever nature.

All persons/entities including individuals Hindu Undivided Family, companies pank/s, financial institution, non-banking nancks, infancial institution, non-banking inancial institutions, association of hersons or body of individuals whether ncorporated or not, lenders and/or creditors, having any objection, claim demand, right, title, benefit and/or interes respect of the aforesaid Flats of whatsoever nature by way of sale mortgage, gift, lien, charge, lease sublease, release, relinquishment exchange, partition, trust, inheritance succession, maintenance, tenancy, sul succession, maintenance, tenancy, sub tenancy, will, covenant, occupation, possession, easementary, allotment or otherwise through or on behalf of above named owner, inform the undersigned at their office at A-Wing, 101, Sai Krupa Premises, Sector 12, Plot No. D-68, Kharghar, Navi Mumbai - 410 210, alloquetic decumentary, proof thereof alongwith documentary proof thereo alling which, such claim or right shall be deemed to have been abandoned, waived, released, relinquished and/or forfeited and sale shall be completed and no claim w e entertained thereafter Advocate for the Purchase

Email: adv.mahajan123@gmail.com Contact - 8879646123 Date: 05/06/2024

इसारा अनामत

रक्कम रु.

राखीव किंमत रू.

लिलावाची

तारीख व वेळ

फॉर्म क्र. एनसीएलटी. ३ए राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई येथील मुंबई खंडपीठ, न्यायालय - IV सी.ए. (सीएए)/२६६(एमबी)/२०२३

चोकसी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ...याचिकाकर्ता कंपनी१/विभक्त कंपनी चोकसी केमिकल्स (इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

...याचिकाकर्ता कंपनी२/नवीन कंपनी

याचिकेच्या अंतिम सनावणीची सचना सचना घ्यावी की. चोकसी केमिकल्स प्रायब्हेंट लिमिटेड (विभक्त कंपनी) आणि चोकसी केमिकल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (नवीन कंपनी) आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या दरम्यान व्यवस्थेच्या योजनेच्या मंजरीकरिता कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि त्या अंतर्गत स्थापित संबंधित नियमांच्या अंतर्गत दाखल केलेली वरील नमूद कंपनी याचिका ०१ एप्रिल, २०२४ रोजी याचिकाकर्ता कंपन्यांद्वारे सादर करण्यात आली होती आणि १६ मे, २०२४ रोजी ज्युडिशियल मेंबर म्हणून श्री. किशोर वेमुल्लापल्ली आणि टेक्निकल मेंबर म्हणून सन्माननीय श्रीम. अनु जगमोहन सिंग समाविष्ट सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाद्वारे दाखल करण्यात आली होती आणि सदर कंपनी याचिका मुंबई खंडपीठ येथील सन्माननीय न्यायाधिकरणासमोर २० जून, २०२४ रोजी अंतिम सुनावणीकरिता निश्चित करण्यात

कोणीही व्यक्ती सदर कंपनी याचिकेच्या संबंधात अभिवेदन करण्यास इच्छुक असल्यास कंपनी याचिकेच्या अंतिम सनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपवीं किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतूची सूचना देवून खाली दिलेल्या पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकारांकडे त्यांचे अभिवेदन पाठवू शकतात. शपथपत्राच्या स्वरुपातील

कंपनी याचिकेच्या प्रतीसह सर्व जोडपत्र कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी

आपला स्नेहांकित

मनिष एल. घिया, भागीदार

दिनांक : ०३.०६.२०२४

अर्ज)

दिनांक: ०५.०६.२०२४

चंदाणी मिशन लिमिटेड

नोंद. कार्यालय: १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०. कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०३५; मोबाईल क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१ इंमेल: jrgroup@jrmehta.com; sales@cml.net.in; सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९४०

## अतिरिक्त - सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वेसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम''), २७ जून २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोला सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जार्डल.

२०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०; ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२० आणि ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ मे. २०२२ आणि सामान्य क्रमांक २०२० दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे **०४ जून २०२४** रोजी इजीएग बोलावण्याची सचना कंपनीने पाठवली आहे आणि सेबी (सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता विनियम, २०१५ (सेबी सूची विनियम'') हे सेबी/एचओ/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२२/६२ , दिनांक १२ मे २०२० या परिपत्रक क्रमांकांसह वाचलेले, सेबी/ओचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमजी२/सीआयआर/पी/ २०२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफजी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ रोजी ईजीएम आयोजित करण्याच्या २९ मे २०२४ रोजीच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. ईजीएम आयोजित करणारी सूचना कंपनीच्या **www.cml.net.ir** वेबसाइटवर, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com आणि सीडीएसएल चे संकेतस्थळ

ance@cml.net.in किंवा आरटीए ई-मेल आयडी support@purvashare.com वर.

ो. एस पी के जी आणि कं.एलएलपी, चार्टर्ड अकाउंटर्स, मुंबई (एफआरएन : डब्ल्यु१००२३५) यांची 'रिमोट ई-व्होटिंग'' प्रक्रिया आणि ईजीएममधील मतदानाची छाननी, निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छाननीकर्त्यांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.cml.net.in वर आणि सीडीएसएलच्या www.e-votingindia.com र

....... कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीच सदस्य बनते, आणि कट–ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती ई ला विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि गसवर्ड वापरता येईल. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य वारंवार विचारले जाणारे

> बोर्डाच्या आदेशानस सही/

तारीख : २९ मे २०२४. ठिकाण : मुंबई

> पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५–५६, ५ वा मजला, फ्री प्रेस हाऊस, निसमन पॉईंट, मुंबई–४०० ०२१. दुरध्वनी क्र. : (०२२) ६१८८४७०० ई –मेल : sys@pegasus-arc.com युआरएल : www.pega

ई लिलावाद्वारे विक्रीकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ ला सहवाचन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत

नमूद स्थावर मिळकती ह्या सरफेसी ॲक्टच्या तत्तुर्दीन्वये दिनांक ३१/०३/२०११ रोजीच्या अभिहस्तांकन कराराह्रां आरबीएल बैंक लि. द्वारे त्यातील तारण हितसंबंधासह खालील नमूद कर्जदाराची थकबाकी अभिहस्तांकित केलेल्या अशा पेगासस ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट १ (पेगासस) चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कृती करणाऱ्या पेगासस असेटस (रिकन्ट्रकार प्रायक्टेट लिमिटेड अशा तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जे सरफैसी कायदा च्या तरतुदी आणि त्या नियमानुसार

	RICHARD WARKET GORES AND THE
कर्जदार, सहकर्जदारांचे नावे	ए) सिग्मा टेकइन्फ्रा सॉल्युशन्स (इंडिया) प्रा लि. (कर्जदार) बी) श्री. संजय शेषराव गायकवाड (सह-कर्जदार) सी) सौ. सुजाता संजय गायकवाड (सह-कर्जदार)
जिच्या करिता तारण मत्तेची विक्री होणार आहे त्यासाठी थकीत देय होणार आहे.	सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वयं सूचनेनुसार १०/०९/२०२१ रोजीप्रमाणे रक्कम रु. ६,३९,५४,६८२.४८/- (रुपये सहा कोटी एकोणचाळीस लाख चोपन्न हजार सहारो ब्याऍशी आणि पैसे अट्ठेचाळीस मात्र) (२१/०२/२०२४ रोजीस पुढील थकीत रु. ८,९८,१७,००० (रु. आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख सतरा हजार मात्र) अधिक प्रदान आणि वसुलीच्या तारखेपर्यंत २५/०२/२०२४ रोजीपासून त्यावरील उपार्जित सांपाश्विंक दराने पुढील व्याज आणि परिच्यव, प्रभार आणि खर्च
जिच्या करिता तारण मत्तेची विक्री होणार आहे त्या तारण मत्तेची तपशिल	द्वारे गहाण मिळकत : सिग्मा टेकइन्फ्रा सॉल्युशन्स (इंडिया) प्रा लि. लाल बहादूर शाकी मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई ४०००७८ येथे स्थित, बसलेल्या आणि अशा सिटी सर्ल्ड कांबुरचा सीटीएस क्र. ३७२(भाग), सीटीएस क्र. ३७२/१२ ते ३७२/६५ (भाग) धारक जिमिनिच्या प्लॉटवर उच्या ''इस्टरं बिझनेस डिस्ट्रिक्ट'' (पूर्वो मीट मॉल अशी ज्ञात) अशा ज्ञात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मोजमाणित ११२२ ची.फू. किंवा तत्सम क्र. ई-२०४ सह सरर इमारतीच्या पी४ लेवलमधील क्र. ६९ आणि ७० धारक २ (दोन) कार पार्किंग स्पेसेस, मोजमाणित ८०४ ची.फू. किंवा तत्सम क्र. ई-२०५ सह सरद इमारतीच्या पी४ लेवलमधील क्र. ७१ आणि ७२ धारक २ (दोन) कार पार्किंग स्पेसेस, मोजमाणित ८०५ ची.फू. किंवा तत्सम ई-२०६ सह सदर इमारतीच्या पी४ लेवलमधील क्र. ७३ आणि ७४ धारक २ (दोन) कार पार्किंग स्पेसेस धारक एकत्रित कार्यालय परिसर.
सीईआरएसए आयडी	सिक्युरीटी आयडी – ४०००२९२७५५५९ ॲसेट आयडी – २०००२९२२६८६५
ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत	रु. ५,१६,१६,००० (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र)
इसारा अनामत रक्कम (इएमडी):	रु. ५१,६१,६००/- (रुपये एक्कावन्न लाख एकसष्ट हजार सहाशे मात्र)
मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना ज्ञात असलेली अन्य कोणतीही थकबाकी व मूल्य	सोसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजीस रु. ८,६७,५८७
मिळकतीचे निरीक्षण	२१/०६/२०२४ रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान
संपर्क व्यक्ती आणि फोन क्र.	कु. प्रेरणा आढव – ८८७९८०२१७०
बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख	१०/०७/२०२४ रोजी दु. ४.०० पर्यंत

वाना तास्त्र २८) एत्स्ताचा सूचना चुच्च जात. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता, कृषया कोणत्याही बोली सादर करण्यापूर्वी तारण धनकोंची वेबसाई म्हणजेच http://www.pegasus-arc<u>.com/assets-to-auction.html</u> किंवा वेबसाई

पेगासस ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड

बाकी असलेली

दिनांक : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई

कर्जदारांचे नाव

# अभ्युदय को-ऑप. बॅंक लि.

प्राधिकृत अधिकारी एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

वसुली विभाग, श्रमसाफल्य बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई - ४०० ०१२.

फोन नं. २४१५३६९४/९५, ८५९१९४८७१२, ९८२०३००९७१. email- recovery@abhyudayabank.net

# विक्रीबाबतची सूचना

सिक्यरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२, नियम ८ व ९ च्या सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट (एन्फोर्समेन्ट) नियम २००२ अन्वये बँकेच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्त्वावर कर्जदार/जामीनदार यांवेकडून येणे असलेली मुद्दल अधिक व्याज व इतर आकार वसुलीकरिता निम्नस्वाक्षरीकार दि.२०.०६.२०२४ आणि दि.९१.०७.२०२४ रोजी साय. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात प्रत्येक मालमत्तेसाठी स्वतंत्र मोहोरबंद पाकिटात निविदा / देकार मागवित आहेत

मालमत्तेचे वर्णन व मालकांची नावे

क्र.		रक्कम			रक्कम रु.	ताराख व वळ
	श्री. सुधीर शांताराम नांदगांवकर आणि आरती सुधीर नांदगांवकर	रु. १५.२७ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील ब्याज	प्लॅट नं. ए/२०३, २रा मजला, "ए" विंग, देसाई रीजन्सी, सर्व्हे नं. १३३(१३१, १३६, आणि सर्व्हें नं. ३९ (ए), ७० (१२४ सु. पो. मिरजोली, ता. विपळूण, जि. -रत्नागिरी. अंदाजित क्षेत्रफळ ६१९ वौ. फूट बिल्ट-अप मालक : श्री सुधीर शांताराम नांदणावकर आणि आरती सुधीर नांदणावकर	হ্ন. १५,४८,०००/-	হ্ন. 9,५४,८००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	श्री. योगेश शरद बर्वे प्रोप्रा. मेसर्स. योगेश्वारी सप्लायर्स	रु. २६९.८४ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	प्लॉट क्र.१८ येथील निवासी बंगला, सेक्टर सी-३, गोल्ड व्हॅली कोकण, सर्हें क्र. १९५/सी, गाव वरची वाडी, तालुका - माणगाव, जिल्हा - रायगड., बंगल्याचे एकुण क्षेत्रफळ : १३७६ चौ.फूट मालक:- श्री. योगेश शरद बर्वे	रु. २६,०४,०००/-	रु. २,६०,४००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	मे. शिवम क्लिअरिंग एजन्सी (मुंबई) प्रा. लि. सौ. सरोज संतोष थावी	+ दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	<ol> <li>ऑफिस क. ६०३, अंदाजित क्षेत्र ५६५ चौ.पूट (बिल्टअप क्षेत्र), ६वा मजला, सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग, एपीएमसी फुट मॉकंट कॉम्प्लेक्स, प्लॉट क. ३ आणि ७, गट क्र.७९६, सेक्टर ९९, गाव - तुर्भे, नवी मुंबई - ४०० ७०३. मालक :- सौ. सरोज संतोष थावी</li> <li>ऑफिस नं. ५०२, मोजमाप अंदाजित ३८० चौ. फूट (बिल्ट अप क्षेत्र), पाववा मजला, जुनी शारदा चेंबर नं. ९, प्रिमायसेस को.ऑप.सो.लि., ३९, केशवजी नाईक रोड, भात बाजार, मस्जिद बंदर, मुंबई-४००००९ मालक :- मे. शिवम क्लिऑरेंग एजन्सी (मुंबई) प्रा. लि.</li> </ol>	হ. ৄ ২८, ৭४, ০০০/- হ. ४৭, ८०, ০০০/-	ਣ. ੩,८੧,४००/- ਣ. ੪,੧८,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
- 1	मेसर्स. ट्रिनीटी किचनवीर लि.,	+ दि. ०१.०६.२०२४	कार्यालय क्रमांक ४२६ आणि ४२७, तिसऱ्या मजल्यावर, अंदाजित क्षेत्रफळ २०.८४ चौ.मीटर चटई क्षेत्र (अंदाजे २२४.४२ चौ. फूट), "ऑर्चर्ड रोड मॉल विंग-बी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील प्रत्येक, ओआरएम विंग-बी को.ऑप प्रेमिसेस सोसायटी लि., मध्ये, सर्वेक्षण क्रमांक १६९ (भाग), सिटी सर्हे क्र.१६२७ (भाग) गाव मरोळ मरोशी, तालुका अंधेरी, रॉयल पाम्स, आरे मिल्क कॉलंबी, मयूर नगर, गोरेगाव (पू), मुंबई - ४०० ०६५. मालकः- मेसर्स. द्रिनीटी किंचनवीर लि.,	रु. ३२,४०,०००/-	रु. ३,२४,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	मेसर्स. यश कोपॅरिशन प्रोप्रा. श्री. परमेंद्र सिंह रघुनाथ सिंह राठोर	रु. ६.५३ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	फ्लॅंट क. ३०४, तिसरा मजला, रिलायबल टाऊनशीप, राजावली वसई (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१ २०८. मालक : श्रीमती वंदना सुभाष बिस्त (जामीन)	प्रत्यक्ष ताबा रु. ९,६४,०००/-	হূ. ९६,४००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	श्री.राजकुमार नामदेव शेंडे आणि कु.स्वप्नाली राजकुमार शेंडे	रु. २३.८१ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	फ्लॅंट क्र. ५०३, ५ वा मजला, "बी" विंग, धरती टॉवर, धरती सीएचएसएल, गाव, वालीवली, मांजलीं, रोड, बदलापूर, ता. अंबरनाथ, जिल्हा-ठाणे. अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ४०३.६३ चै.फूट	रु. २२,२०,०००/-	হ. <b>२,२२,०००/</b> -	१२.०७.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	मेसर्स. श्री साई इलेक्ट्रॉनिक्स् प्रोप्रा. श्री. प्रेमकुमार दामोदर धुमाळ	रु. ४५.२५ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील न्याज	फ्लॅंट क.४०१, ४ था मजला, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २९० चौ.फूट कारपेट क्षेत्र + १०० चौ.फूट टेरेस, तनिष्का सीएचएस, सिटीएस क्र.१३३२, प्रभू आळी, तालुका पनवेल, जिल्हा - रायगड - ४१० २०६. मालक : श्री. प्रेमकुमार दामोदर धुमाळ	रु. ३८,२५,०००/-	रु. ३,८२,५००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	केआरव्ही फायनान्शिअल ॲडव्हायझर प्रा.लि.	रु. १५६१.८२ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	कार्यालय परिसर/मॉड्युल क्रमांक टी-४५९ अंदाजे क्षेत्रफळ सुमारे १३२६८.८७० चौ.फूट. टॉवर क्रमांक ४ व्या ५ व्या मजल्यावर, इंटरगॅशनल इन्फोटेक पार्क, सेक्टर ३०-ए, वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, आयआयपी वाशी, नवी मुंबई-४००७०५. मालक : केआरब्ही फायनान्शियल ॲडब्हायझर प्रा. लि.	रु. १२,९७,००,०००/-	रु. १,२९,७०,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	के. श्री. सागर बाळकृष्ण गायकवाड व सौ सीमा बाळकृष्ण गायकवाड	रु. २९.०९ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	फ्लॅट क.ए/-१/३:२४, (अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २०.१०० चौ.मीटर्स, बिल्टअप क्षेत्र) तिसरा मजला, ए-१ टाईप, निलिगरी सीएचएसएल या नावाने ज्ञात असलेली इमारत, प्लॉट क्र.२८२, सेक्टर-२३, सानपाडा, नवी मुंबई - ४००७०६. मालक: कै. श्री. सागर बाळकृष्ण गायकवाड आणि सौ. सीमा बाळकृष्ण गायकवाड	प्रत्यक्ष ताबा रु. २९,१६,०००/-	रु. २,९१,६००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	सौ. चौधरी रेश्मा गोपिनाथ आणि श्री. चौधरी गोपिनाथ एम.		फ्लॅंट क. ७०१, सातवा मजला, ए विंग, अंदाजित क्षेत्रफळ ६७२ चौ.फूट कारपेट, रॉयल गार्डन, रेसिडेन्सी, कल्याण - क्षिवंडी रोड, क्षिवंडी - ४२१ ३०२. मालक : सौ. चौधरी रेश्मा गोपीनाथ आणि श्री. चौधरी गोपीनाथ मधुकर	रु. २४,००,०००/-	रु. २,४०,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	श्री. चौधरी ज्योती बलवंत आणि सौ. चौधरी बलवंत मधुकर		फ्लॅंट क्र.७०२, सातवा मजला, ए विंग, अंदाजित क्षेत्रफळ ६७२ चौ.फूट कारपेट, रॉयल गार्डन, रेसिडेन्सी, कल्याण - भिवंडी, भिवंडी - ४२१ ३०२. मालक : श्री. चौधरी बलवंत मधुकर आणि सौ. चौधरी ज्योती बलवंत	रु. २४,००,०००/-	रु. २,४०,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
92	श्री. मंगेश नामदेव पांजारी	रु. ३५.९० लाख + दि. ०९.०५.२०२४ पासूनचे पुढील व्याज	फ्लॅट क्व.२०२, ए विंग, सदगुरु कृपा सीएवएसएल, प्लॉट क्व.६७-सी, सेक्टर-१९, उलवे, तालुका - पन्वेल, जिल्हा रायगड, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २४७.६३ चौ. फूट कारपेट क्षेत्र	रु. २५,६२,०००/-	रु. २,५६,२००/	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	मेसर्स. महालक्ष्मी पॉलिटेक्स	पासूनचे पुढील व्याज	फ्लॅंट क्व.२०१ ते २०४, दुसरा मजला, (घर क्व.३७९), महावीर कंपाउंड, ऐश्वर्या हॉटेलजवळ, भिवंडी कल्याण रोड, जाव टेमघर, भिवंडी, ठाणे - ४२१ ३०२ अंदाजित क्षेत्रफळ २४०० ची.फूट बांधले. मालक : श्री देवदास चेत्रमल्लू दुसा	रू. ३६,००,०००/-	रु. ३,६०,०००/	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
	मेसर्स. सेफ लाईफ कॉर्पेरिशन	+ दि. ०१.०६.२०२४	हुप्लेक्स प्पलॅट नं. २, संपूर्ण ३रा मजला आणि ४था मजला, "श्रद्धा पॅलेस" म्हणून ओळउत्या जाणाऱ्या इमारतीत अंदाजित क्षेत्रफळ ४०९८ ची. फूट (बिल्ट अप एरिया), श्री बालासिनोर सिएचएस लिमिटेडमध्ये, भाडेतत्वावर असलेल्या जिम्मीवर, अंदाजित क्षेत्रफळ ३७०.२० ची. मीटर किंवा जवळपास (प्रॉपर्टी कार्डनुसार, ऍड.एम. २९७.२ चौ. मीटर), उत्तत जमिमीत आनुपातिक अविभाजित वाटा, प्लॉट क. ३९, सीटीएस क्रमांक २ ४६ व्हिलेज पीईसर, कांदिवली फायर ब्रिगेड स्टेशन समोर, एस.व्ही. रोड, कांदिवली (प), मुंबई मालक: श्री विवेक जयेश तत्रा आणि श्रीमती हिमा जयेश तत्रा	रु. ५,८३,००,०००/-	रु. ५८,३०,०००/	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
94	श्री. कुलदीप श्रीराम		फ्लॅट क.१००१, पहिला मजला, कर्म नगरी फेज-१ सीएचएसएल. न्यु एकता फेज क्र.१ जवळ, पनवेल - सुंब्रा रोड, गाव - पिंपरी, जिल्हा - ठाणे. अंदाजित क्षेत्रफळ - १८० चै.फूट कारपेट क्षेत्र. मालक : श्री. कुलदीप श्रीराम	रु. ४,८६,०००/-	হ্ন. ४८,६००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.
9६	मे. विजयकेम इंडस्ट्रीज	रु. ३१०.७१ लाख + दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	इमारतीसह जमीन आणि त्यावर बांधण्यात आलेला किंवा त्यावर बांधण्यात येणारा कारखान्याच्या प्लॉटचे अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ओएव-२० आर आणि ओ प्रती या जमीनीच्या भुखंडामधील मोठा तुकडा अंदाजित ३एच-१० आर आणि ७ प्रती, (सातबारानुसार सर्व्हे क्र.१५८, हिस्सा क्र.२), गाव . सापरोंडा, ग्रीनिफल्ड इम्पेक्स पलोअर मिल, तालुका वाडा, जिल्हा - ठाणे आतावे पालघर. मालक : मेसर्स विजयकेम इंबस्ट्रीज, प्रोपा. श्री. विजय के. लिंबाचिया	रु. २,१३,७५,०००/-	रु. २१,३७,५००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.

बिड फॉर्म आणि मालमत्तेच्या विक्रीच्या अटी व शर्ती वसुली विभागाकडून रु.९००/- भरल्यास + जीएसटी लागू (परनावायोग्य नाही) वर दर्शविल्याप्रमाणे पत्यावर, कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.०० दरम्यान मिळू शकतात. अभ्युदय को-ऑप बँक लि., च्या नावे मुंबई येथे देय असलेल्या अनामत ठेव रकमेचा बँक ड्रापट/पे ऑर्डर ( ईएमडीची देय रक्कम आरटीजीएस / एनईएफरी मार्फत) विहीत नमुन्यातील निविदेसोबत जोडणे आवश्यक असेल. अयशस्वी बोलीदार/देकारकर्ते यांना त्यावर कोणतेही व्याज न देता सदर रक्कम परत देण्यात येईल. दि.२१.०६.२०२४ आणि दि.१२.०७.२०२४ रोजी स. ११.०० वाजता अभ्युदय को-ऑप. बँक लि., वसुली विभाग, श्रमसाफल्य बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई - ४०० ०१२ या पत्यावर निम्नरवाक्षारीकाराकडून विहित वेळेत प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात येतील. खुल्या लिलाव बोली देखील त्याच वेळेत घेण्यात येतील. निविदाकार रवतः उपस्थित राहून निविदा उघडल्यानंतर प्रस्तावाची रक्कम वाढवू शकतात. यशस्वी बोलीदाराला रकमेच्या **२५%** रक्कम (१०**%** इसारा अनामत रकमेसह) त्याच वेळी लिलावानंतर लगेचच किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी भरणे आवश्यक असेल आणि उर्वरित ७५% रकमेचा भरणा विक्री निश्चित झालेल्या दिवसापासून १**५ दिवसां**च्या आत न केल्यास बँकेकडे जमा केलेली सर्व रक्कम कोणतीही सूचना न देता जप्त करण्यात येईल. मिळकतीबाबत देय/थकीत असलेल्या करांचा/वैधानिक देण्यांचा भरणा खरेदीदारांनी शोधून वा खात्री करून सदर देणी भरण्याचे बंधनकारक असेल. इच्छुक खरेदीदार विक्रीसाठी असलेल्या मालमत्तांचे निरीक्षण/तपासणी द १५ .०६ .२०२४ आणि दि.०८ .०७ .२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सार्य. ५.०० बाजेपर्यंत करु शकतील. अन्य माहिती आणि विक्रीबाबतच्या अटी शर्ती निम्न स्वाक्षरीकारांकडे उपलब्ध राहतील. कोणतीही एक निवंदा वा सर्व निविदा स्वीकारण्याचा वा कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा हक्क बँक राखून ठेवीत आहे.

# सरफेसी कायद्यातर्गत वैधानिक विक्रीची नोटीस

कर्जदार/जामिनदार यांना सूचित करण्यात येते की, वर नमूद केलेल्या रकमेचा भरणा लिलावाच्या तारखेआधी न केल्यास वर नमूद केलेली मालमत्ता जाहीर लिलावाद्वारे विकण्यात येईल व सदर रकमेतून संपूर्ण वसुली न झाल्यास शिल्लक रक्कम अधिक येणे व्याज आणि खर्च आपणाकहून वसूल करण्यात येईल यावी नोंद घ्यावी.

दिनांक - ०४.०६.२०२४ स्थळ - मुंबई. \* उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा

ए. आय. कपूरकर प्राधिकृत अधिकारी अभ्युदय को-ऑप. बँक लि.

मधील सी.पी. (सीएए)/८२/एमबी/२०२४ आणि त्यांचे संबंधित भागधारक

आली आहे.

अभिवेदाची पार्श्वभूमी अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे.

विहित प्रभार प्रदान केल्यावर निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल.

मनिष घिया ॲण्ड असोसिएटस् करिता प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज

याचिकाकर्त्याकरिता प्राधिकृत प्रतिनिधी एम. क्र. ६२५२. सीपीओं क्र. ३५३१ ४, चंदन निवास, (जूना), १ ला मजला, एम. व्ही. रोड, अंधेरी (पू), मुंबई - ४०००६९ ईमेल : mg@mgconsulting.in

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.-॥ मध्ये (वित्त मंत्रालय)

३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ मूळ अर्ज क्र. ८७ सन २०२३ परि. १३ बँक ऑफ इंडिया ...अर्जदार

विरुद सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य

ज्याअर्थी, वरील नमद **ओए क. ८७ सन २०२३** सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ०९.०२.२०२३ रोजी सचीबद्ध केल ज्याअर्थी. नामदार न्यायाधिकरणाने कपावंत होऊन रू. २३.४६.१९०.१८ च्या कर्जाच्या वसलीसाठी तमच्याविरुद्ध दाखर केलेल्या ॲवटच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह

ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुर्र ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

जनर क्या करना ५ एजा १८८-१८६म (२) पुला, पुरस्त आस्त्राता आस्त्राता आस्त्राता नास्त्र एक्सा पर प्रतिरूप विनती केलेल्या अनुतांषांना मंत्रुते का देऊ नरे त्याची सम्मच्या बजावणीच्या ३० दिस्तां कारणे दावाचीवण्यासाठी. मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३(ए) अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्ताव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि

मतांचे तपरीति जाहीर करणे : मतांचे तपरीति जाहीर करणे : मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतत्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मतांची आणि/र्किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपड्डा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

वसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तराण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतूर रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक

किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला ०८.०७.२०२४ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधव -राजिस्टार समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक २० जानेवारी, २०२४ रोजी दिले.

प्रबंधक डीआरटी-॥, मुंबई १. सौ. सलमा खातून अन्सारी

१२१-२-४, तळ मजला, नरिमन चाळ, महात्मा गांधी रोड, सोशिअल नगर, लक्ष्मी बाग धारावी, मुंबई-४०० ०१७. पलॅट क्र. ७०६, ७ वा मजला, ए-विंग, नवकार टॉवर, डॉन बास्को हायस्कूलजवळ, नायगाव (पूर्व), स्टेशन रोड, पालघर-४००

२. (ए) सौ. सलमा खातून अन्सारी

मयत श्री. मोहम्मद रशीद मौदीन अन्सारी यांचे कायदेशीर वारस आणि पत्नी (बी) मोहम्मद. रशीद मौदीन अन्सारी यांची मुलगी कुमारी सना (अल्पवयीन)

(सी) मोहम्मद. रशीद मौदीन अन्सारी यांचा मुलगा कुमार अफजल (अल्पवयीन) (डी) मोहम्मद. रशीद मौदीन अन्सारी यांचा मुलगा कुमार फरमान (अल्पवयीन)

सर्व २ (बी) ते २ (डी) हे मयत श्री. मोहम्मद रशीद मौद्दीन अन्सारी यांचे कायदेशीर वारस आहेत यांच्यामार्फत त्यांचे नैसर्गिव णलक आणि आई श्रीमती सलमा खातून अन्सारी,

पलॅट क्र. ७०६, ७वा मजला, ए-विंग नवकार टॉवर, डॉन बास्को हायस्कूलजवळ, नायगाव (पूर्व), स्टेशन रोड

# **Jetking**®

# जेटकिंग इंफोट्रेन लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन) : एल७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३ नोंदणीकृत कार्यालय: ४३४, ४था मजला, ब्रस्सा उद्योग भवन, टोकरसी जीवराज रोड, शिवडी (प), मुंबई - ४०० ०१५, महाराष्ट्र, भारत. टेली. : +९८२०००९१६५ वेबसाइट : www.jetking.com, ई-मेल : investors@jetking.com

# पोस्टल बॅलेट आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग ('<mark>'ई-वोटिंग'')</mark> माध्यमाने पोस्टल बॅलेट (पोस्टल बॅलेट) द्वारे पास करण्यासाठी आणि खाली नमूद केल्याप्रमाणे ठरावांवर आपली संमती मिळविण्यासाठी, कंपनी कायदा २०१३ चे कलम ११० ("अ**धिनियम")**) यांचेसह कंपनी (व्यवस्थाप ाणि प्रशासन) नियम २०१४ **(''नियम'')** चे नियम २० आणि २२ यांचे सह वाचित आणि अधिनियम आणि नियमांचे इतर लागू तरतुदीं आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांचे द्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक प मे, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ सहवाचता जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, जनरल सर्क्युलर क्र. ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, जनरल सक्युर्लर क्र. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ व जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सहीत अन्य संबंधित सर्क्युलर्स **(''एमसीए सर्क्युलर्स'')** आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिसक्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे रेग्युलेशन ४४ ("**लिस्टिंग रेग्युलेशन्स**"), कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटेरिअल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मीटिंग्स **(''एसएस२'')** आणि इतर लागू कायदे, नियम आणि रेग्युलेशन्स (ज्यामध्ये कोणतेही वैधानिक सुधारणा किंवा त्यावेळेस लागू आणि वेळोवेळी सुधारित असे कोणतेही रि-एनॅक्टमेंट सामिल आहे) यांच्या अनुपालनेत, फक्त रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया (''ई-वोटिंग'') द्वारे पोस्टल बॅलेट माध्यमाने जेटिकिंग इंफोर्ट्रेन लिमिटेड (''द कंपनी'') चे सदस्यांद्वारे पोस्टल बॅलेट नोटिस मध्ये नमूद ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.

अनु. क्र.	वर्णन	ठरावाचे प्रकार
8	कंपनीचे एक स्वतंत्र संचालक म्हणून श्री. गुरूप्रसाद शेणाई (डीआयएन ः १०५९४०२९) यांची नियुक्ती	विशेष ठराव
7	३(तीन) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे अध्यक्ष आणि बिगर-कार्यकारी संचालक म्हणून श्री. सुरेश भारवानी (डीआयएन : ००६६७१०४) यांची पुनर्नियुक्ती	विशेष ठराव
ş	३ (तीन) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे उपाध्यक्ष आणि बिगर- कार्यकारी संचालक म्हणून श्री. नंद भारवानी (डीआयएन : ००६१८३८६) यांची पुनर्नियुक्ती	विशेष ठराव
8	३ (तीन) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे पूर्ण वेळ संचालक म्हणून श्री. सिद्धार्थ भारवानी (डीआयएन : ०२०२०३६०) यांची पुनर्नियुक्ती	विशेष ठराव

सीए सक्युलसेच्या सदभोत कपनी द्वारे **शुक्रवार, ३१ मे, २०२४ (''कट–ऑफ तारीख**'') रोजी कंपनीच्या सदस्यांना बुधवारी **मंगळवार, ०४ जून, २०२४** रोजी स्पष्टीकरणात्मक कथनासह पोस्टल बॅलेट नोटीस ईमेल करण्यात आली आहे. कट–ऑफ तारखेस सदस्यांचे नावे नोंदणीकृत इकिटी शेअर्सच्या भरण किंमतीच्या आधारे वोटिंग हक्काची निश्चिती करण्यात येईल. जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजी सभासद नसेव तीने पोस्टल बॅलट नोटीस फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे. कंपनी द्वारे कंपनीच्या <u>www.jetking.com</u> च्या संकेतस्थळावर देखील यांस अपलोड करण्यात आले आहे. टपाल मतदान सूचना कंपनीचे शेअर्स जि लिस्टेड आहेत अशा स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर अर्थात <u>www.bseindia.com</u> वर आणि https://instavote.linkintime.co.in येथे लिंकइनटाईम इंडिया प्रा. लि. (''लिंक इनटाईम'') च्य

एमसीए सर्क्युलर्स नुसार, ह्या टपाल मतदानासाठी सभासदांना सूचना, टपाल मतपत्रिका आणि प्रिपेड बिझनेस रिप्लाय इन्व्हेलप्स च्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत आणि सभासदांच्या होकार/नकाराचे दळणवळण फक्त रिमोट ई-व्होटींग सिस्टीम द्वारे होईल. कंपनीने सर्व सदस्यांना ई-वोटिंग सुविधा पुरविण्यासाठी लिंक इनटाईम यांची सेवा घेतली आहे. सदस्यांन

विनंती करण्यात येत आहे की त्यांनी लक्षात घ्यावे की पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीं माध्यमाने वोटिंग **बुधवार, ०५ जून, २०२४** रोजी सकाळी **०९.०० (आयएसटी)** वा. सुरू होईल आणि **गुरूवार,** ०४ जुलै, २०२४ रोजी सायं. ०५.०० वा. (आयएसटी) बंद होईल.

संचालक मंडळाने निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने ई–वोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टल बॅलेटचे आयोज

करण्यासाठी स्क्रूटीनायझर म्हणून कंपनी सेक्रेटरी, एवीएस ॲण्ड ॲसोसिएट्सचे पार्टनर श्री आनंद मुखर्जी (मेंबरशिप क्र. एफ११८०४) यांना नियुक्त केले आहे. पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रूटीनायझरांचा निर्णय अंतिम असेल. पोस्टल बॅलेटचे निकाल **सोमवार, ०८ जुलै, २०२४** रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील आणि स्टॉक एक्सचेंज जेथे कंपनीचे शेअर्स लिस्टेड आहेत, यांना कळविण्यात येतील आणि तसेच कंपनीचे

संकेतस्थळ आणि लिंक इनटाईमचे संकेतस्थळावर देखील प्रदर्शित करण्यात येतील. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपामध्ये शेअर्स धारक सदस्यांद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत, प्रत्यक्ष माध्यम आणि ज्य सदस्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना पोस्टल बॅलेट नोटीस मध्ये दिलेले आहेत. कोणत्याही शंका समाधानासाठी आपण हेल्प सेक्शन अंतर्गत <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे उपलब्ध शेअरधारकांसाठी इन्स्टाव्होट ई-वोटिंग यूजर मॅन्युअल आणि शेअरधारकांसाठी फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वोश्चन्स (''एफएक्यू'') पाहू शकता किंवा ०२२-४९१८६००० वर कॉल करू शकता किंवा

enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवू शकता.

दिनांक : ०५/०६/२०२४

जेटकिंग इंफोट्रेन लिमिटेड साठी स्वाक्षरी / -दीपेश शाह

कंपनी सेक्रेटरी आणि कॉमलायन्स ऑफिसर

आणि हस्तांतर करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐवजी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेन आणि असे जारी केलवर मूळ शेअर प्रमाणपत्र जे मूळ भागधारकांच्या नावे नोंदणीकृत आहे ते आपोआप रद्द होईल आणि वाटाघाटीयोग्य नसल्याचे मानण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड स्वरूपात - कंपनी आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्याच्या नावे त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये असलेल्या शेअर्सच्या हस्तांतरणासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने

या स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांच्या बाबतीत

ठिकाण: मंबई

...प्रतिवादी

दि रुबी मिल्स लिमिटेड

सीआयएन: एल १७१२० एमएच१९१७ पीएलसी ०००४४७

फोन क्र.+९१-२२-२४३८ ७८००/३०९९७८००, फॅक्स क्र. +९१-२२-२४३७८१२५

ईमेल आयडी : into@rubymills.com वेबसाईट : www.rubymills.com

सूचना याद्वारे देण्यात येते की कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') आणि निगम व्यवहार

मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारणेनुसार आयईपीएफ ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर

ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ च्या प्रयोज्य तरतुर्दीना अनुसरुन सात क्रमवार वर्षाकरिता रोख न केलेल्या

दावारहित राहिलेल्या अशा **वित्तीय वर्ष २०१६ –१७** करिता अशा लाभांशावरील शेअर्स अधिनियम

कंपनीने आयईपीएफ ॲथॉरिटीकडे त्यांच्या शेअर्सच्या हस्तांतरणाच्या संदर्भात वैयक्तीक मचनेमार्फर

संबंधित भागधारकांना कळविले आहे. वरील प्रमाणे आयर्डपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तातरीत करावयाचे

आहेत अशा भागधारकांच्या संपूर्ण तपशिलासह त्यांचा फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी, क्लाईंट

आयडी कंपनीच्या वेबसाईटवर होस्ट केला आहे. जो लिंक www.rubymills.com/investors वापरुन

प्रत्यक्ष स्वरूपात – कंपनी आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये शेअर्स डिमटेरियलाईज्ड

आणि आयईपीएफ रुल्समधील प्रक्रियेनुसार आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित करण्यात येतील.

नोंदणी कार्यालय: रुबी हाऊस, जे. के. सावंत मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०००२८

डिपॉझिटरीना कळवेळ आयईपीएफ रुल्सना अनुसरुन आयईपीएफकडे हस्तांतरिता दावारहित लाभांश रक्कम आणि शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही. तथापी भागधारक आयईपीएफ रूल्सच्या अंतर्गत विहित नुसार ई-फॉर्म आयईपीएफ ५ मध्ये आयईपीएफ ॲथॉरिटीकडे अर्ज करून आयईपीएफ कडे हस्तांतरित दावारहित लाभांश आणि शेअर्स (काही असल्यास अशा शेअर्सवरील उपार्जित सर्व लाभांसही

दोन्हीचा दावा करू शकतात ते आयईपीएफ वेबसाईट www.iepb.gov.in वर उपलब्ध आहेत. भागधारक सापेक्ष प्रकरणी आणि आयर्डपीएफ रुल्सवर कोणतीही चौकशी करायची असल्यास ते कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट - बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. १ ला मजला भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओयासिस समोर, मकवाना रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र –४०००५९

फोन क्र. (०२२) ४०४३०२००/६२६३८२००, फॅक्स क्र. (०२२) २८४७५२०७/६२६३८२९९, ईमेल: into@bigshareonline.com वेबसाईट: www.bigshareonline.on यांना संपर्क करू शकतात पुढील तपशिलाकरिता कृपया www.rubymills.com/investors, बीएसई लिमिटेड www.bseing dia.com आणि एनएसई लिमिटेड-www.bseindia.com ला भेट द्या.

मंडळाच्या आदेशाद्वारे दि रुबी मिल्स लिमिटेड करिता सही/-भरत शाह व्यवस्थापकीय मंचालक डीआयएन: ०००७१२४८

कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०. १७/२०२०. २०/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०. १३ एप्रिल

www.e-votingindia.com वर उपलब्ध आहे. सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ च्या कलम – १०८ आणि कंपर्न (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम-२०, सुधारित आणि नियमन - ४४ च्या तरतुर्दीनुसार . सदस्य सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''ई-व्होटिंग'') वापरून ईजीएम् आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान केली आहे सभासदांचे मतदानाचे अधिकार हे (गुरुवार), २० जून २०२४ रोजी कंपनीच्या पेड-अप इब्हिटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्हिटी शेअर्सच्या प्रमाणात असतील. (''कट-ऑफ तारीख''). दूरस्थ ई-मतदान कालावधी (सोमवार) २४ जून, २०२४ (भा.प्र.वे ०९.०० वा.) रोजी सुरू होईल आणि (बुधवार) २६ जून २०२४ (भा.प्र.वे. ५.०० वा.) रोजी संपेल या कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतात. त्यानंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई–व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल.

जे सदस्य ईजीएम मध्ये सामील झाले आहेत आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मते दिली नाहीत आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केलेले नाही, ते ईजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील ज्या सदस्यांनी ईजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील ईजीएम मध्ये उपस्थित राह शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी आणि त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांनी कंपनीच्या ई-मेल आयडी अनुपालनासाठी ईजीएम सचनेमध्ये वर्णन केल्यानुसार आवश्यक तपशील आणि कागदपत्रे पाठविण्याची विनंती केली जाते. compl

संकेतस्थळावर अध्यक्ष किंवा त्यांनी लेखी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने निकाल जाहीर केल्यानंतर लगेच टाकलं

पासवर्ड मिळवू शकते. e-votingindia.com तथापि, जर त्याने/ तिने रिमोट ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणी केली असेल, तर तो/तिला त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि प्रश्न (''एफएक्यू'') आणि https://e-voting@cdslindia.com वर उपलब्ध ई-व्होर्टिंग मॅन्युअल पाह् शकतात.//मदत विभागांतर्गत किंवा ०२२-२३०५८७३८, ०२२-२३०५८५४/४३ आणि १८०० २२५५ ३३ ईमेल : e-voting@cdslindia.com किंवा वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

चांदनी मशीन्स लिमिटेड जयेश रमणिकलाल मेहता अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ००१९३०२९)

PECASUS

स्थावर मिळकतींची विक्री. सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून खालील नमूद कर्जदार, सह–कर्जदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खाली

११/०७/२०२४ रोजी सर्व ज्ञात आणि अज्ञात दायित्व सह ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे पेगासस च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी अधिनियम आणि त्या अंतर्गत नियमांच्या तरतुर्दीन्वये ०८/०३/२०२४

राजा स्थावर ामळकत असलल्या खालाल नमूद तारण मत्तच्या प्रत्यक्ष कब्जा चतला. <u>लिलावाची तपशिल पुढील प्रमाणेः</u>				
	ए) सिग्मा टेकइन्फ्रा सॉल्युशन्स (इंडिया) प्रा लि. (कर्जदार) बी) श्री. संजय शेषराव गायकवाड (सह-कर्जदार)			

ई- लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.ne/ मार्फत ११/०७/२०२४ रोजी स.११.०० पासून दु. १२.०० पर्यंत बोली उघडण्याचे ठिकाण आणि वेळ सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अंतर्गत वरील नमुद कर्जदार/सह-कर्जदार यांना तीस(३०) दिवसांची सूचना सुध्दा आहे.

http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html किंवा वेबसाईट lesi.auctiontiger.net च्या संदर्भ घ्यावा किंवा सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज गन टायगर, विडर्स सपोर्टः मोबा: ९२६५५६२८२१ व ९३७४५१९७५४ ईमेल: लि., ऑक्शन टायगर, ort@auctiontiger.net. येथे संपर्क साधावा.

(पेगासस ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट १ चे ट्रस्टी) दिनांक : ०५/०६/२०२४